



July 22, 2024

KMBL/065/2024-25

BSE Limited Corporate Relationship Department Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai 400 001	National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Plot No. C/1, G Block, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400 051
BSE Scrip Code: 500247, 958687, 974396, 974682, 974924, 975387	NSE Symbol: KOTAKBANK, KMBL, KMB26, KMB29, KMB30

Dear Sirs,

Sub: Newspaper Clippings - Extracts of Consolidated and Standalone Unaudited Financial Results of the Bank for the quarter ended June 30, 2024

Pursuant to Regulation 47(1) and 52(8) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith a copy of the extracts of the Consolidated and Standalone Unaudited Financial Results of the Bank for the quarter ended June 30, 2024, considered, reviewed and approved by the Board of Directors of the Bank at their meeting held on July 20, 2024, published in Financial Express (an English daily) and Navashakti (a Marathi daily) on July 21, 2024.

The above information is also being hosted on the Bank's website <https://www.kotak.com/en/investor-relations/governance/sebi-listing-disclosures.html> in terms of the Listing Regulations.

This is for your information and appropriate dissemination.

Thanking you,

Yours faithfully,

For Kotak Mahindra Bank Limited

Avan Doomasia
Company Secretary

Encl.: as above

कब्जा सूचना

एडलवैस असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लि.
 सीआयएन: एए०१०००एएए०२०००पीएलसी१९७५१९
 रिटेल मार्केटिंग आणि वॉट, कार्यालय: एडलवैस हाऊस, सांगली रोड, कलिंगा, मुंबई ४०००१८

जोडपत्र IV (निष्पत्ती-८(१)) कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता)

ज्याअर्धी खालील नमुद खात्याचे तारखेतील एडलवैस असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड (यांना ईशुआरसी असा उल्लेख) कडे संबंधित तारखेस विरुद्ध येत असल्याकित्त बने आहे आणि ईशुआरसी वकील अधिनियम, २००२ चे कलम ५ अन्वये विविध ट्रस्टचे ट्रस्टी म्हणून तिच्या धर्मात कर्मचारि तारखे वारि धनकीच्या जाती आणि विविध मर्यादा संघर्षात तारखे धनकीचे सर्व अधिकार, हक्क आणि हितसंबंध सार संबंधित तारखे हितसंबंध, मनी, वजन कर्मचारिद्वारे घेतलेल्या विविध हक्काच्या संदर्भात ईशुआरसीकडे वित्तित झाले आहेत आणि ईशुआरसी तारखे मध्ये म्हणून त्यांच्या सर्व अधिकारांचा वारि करण्यस हक्कात आहेत. ज्याअर्धी एडलवैस असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड ज्या प्राधिकृत अधिकार्यांनी सिम्ब्युटिअरेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्सियल असेट्स् अँड एफोर्मोसिंट ऑफ सिम्ब्युटिटी इंस्टीट्यूट (असेट), २००२ अन्वये आणि कलम १३(१२) महात्मा जवाहरलाल नेहरू सेन्टर (एफोर्मोसिंट), कलम २००२ च्या (निष्पत्ती ४) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वारि करून खातालि नमुद मागणी सूचना जारी करून कर्मचारि तारखे सूचनांच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत सूचनायेच नमुद केलेली रकम परतेड करण्यसाठी बोलावित आहेत.

कर्मचारिनी रकम परतेड करण्यस कसू करण्यस, यद्वादे कर्मचारि आणि संस्थाधाण जनेल्या सूचना देण्ये वेत की निम्नव्यवहारीकरांनी एडलवैस असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने असेटचे कलम १३ चे गेट-कलम (४) परतेड अधिनियम, २००२ च्या कल ८ अन्वये त्यांना प्रदान केलेल्या अधिकारांचा वारि करून प्रत्येक मिळकतीसमोर नमुद केलेल्या तारखे रोमिडि खातालि नमुद मिळकतीच्या कब्जा घेतला आहे.

अ. क्र.	कर्मचारिचे आणि सर-कर्मचारिचे नाव/कर्मचारिचे खाते क्रमांक	ट्रस्टच्या तपशील	मागणी सूचनेची रकम आणि तारीख	कर्मचारि तारीख	कब्जा स्थिती
१	१. रविचंद्र पी राव ("कर्मचारि") २. प्रतिमा रविचंद्र राव ("सर-कर्मचारि") लिन:- १३२२५०१ (१११-००००१२२१)	ईशुआरसी ट्रस्ट एमसी-३७१ आणि दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (पारंपारि डीएएफएएल असा उल्लेख)	२६-११-२०१८ आणि रु. २१,६०,२०४/-	११.०७.२०२४	प्रायश्च

मिळकतीचे स्थान:- प्लॉट क्र. १५-बी, पहिल्या मजल्यावर, मोडमार्ग ४०-३ चौथे मीटर्स (प्लॉट नं.३), "मन अस्पॉर्ट्स" असा जात स्थानाली आणि "मन को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि." अशी जात सोसायटी, एन.ए. रोड पराडी रोड, १५, हिस्ता क्र. १, पाडी क्र. १८, हिस्ता क्र. ३ धाक, पुरवण मोडमार्ग ५०८, १५ चौथे मीटर्स, गंग आगारी, तांदुळा वरुई, जिहवा पालख येथे स्थित, वरुई क्र. १ ते ६ च्या उप-निबंधाच्या क्षेत्रात. एमआरओ, वरुई-२६ येथे २७.०६.२०१६ दिनांकित दस्तावेज क्र. ३२०४/२०१६ अधिक तपशीलवारपत्रे विविधित.

ताणपत्रांच्या विमोचनकरिता उपलब्ध असलेल्या वेळेमध्ये असेटचे कलम १३ चे गेट-कलम (८) च्या तरतुदीकडे कर्मचारिचे लक्ष वेधण्यात येत आहे.

निष्पत्ती: कर्मचारि आणि संस्थाधाण जनेल्या नावा मिळकतीची व्यवस्था न करण्यवाकत साधनधन करण्यस वेत आहे आणि मिळकतीची केलेली कोणताही व्यवहार खातालि नमुद रकम आणि त्यावरील व्याजकरिता एडलवैस असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेडच्या भागधारिनी राहिल.

सही/- प्राधिकृत अधिकारी
 एडलवैस असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड

दिनांक: २१.०७.२०२४

NOTICE

NOTICE is hereby given that the Certificate for Control Limit Limited Equity Shares Folio No. P0004969 (2848) Bearing Dist. No. 9903583 - 9903822, 433503 - 434686, 432079 - 433502) standing in the name of Late PRAKASH CHAND GUPTA (Demised) and AJAY KUMAR GUPTA (Claimant), have been lost or mislaid and the undersigned have applied to the Company to issue duplicate Certificates for the said shares. Any person who has any claim in respect of the said shares should write to our Share Transfer Agent: KFin Technologies Private Limited, Selenium Tower B, Plot 31 - 32, Gachibowli Financial District, Hyderabad - 500032 within one month from this date else the company will proceed to issue duplicate Certificates.
 Date: 21.07.2024
 Lt. Prakash Chand Gupta (Demised)
 Ajay Kumar Gupta (Claimant)
 Address: X - 186, Regency Park - II, DLF City Phase - IV, Gurgaon, Haryana - 122009

लवादा समक्ष जाहीर सूचना

(बहु-राज्यीय सहकारी बँक कायदा, २००२ च्या कलम ८४ अन्वये)
 द्वारा टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेड, मास्की आणि बिल्डिंग, अपना बाजार समोर, जवाहरलाल नेहरू रोड, मुंबई, महाराष्ट्र-४०००८०.

ज्याअर्धी टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेड, यांनी यादी या नात्याने खाली नमुद केलेले वाद माग्यवाकडे निर्णय देण्याकरिता सोपविले आहेत, त्याअर्धी मी यद्वादे दि.२६ जुलै, २०२४ रोजी स. ११.३० वाजता वरील पत्र्यावर स्वतः प्रतिवादी किंवा योग्यरित्या सूचना दिलेला लवादी प्रकरणाची संबंधित सर्व आवश्यक प्रसंनची उत्तरे देऊ शकेल असा अधिकृत वकील यांच्या द्वारे माग्या समक्ष उपस्थित राहण्याचे आणि त्यानंतर सादर लवादी प्रकरणातील दाय्यार उतरे देण्याचे आदेश देत आहे.

अ.क्र.	विवादा / प्रकरण क्र.	प्रतिवादी / प्रतिवादीचे नाव आणि पत्ता
१.	ARB/TJSB/SPK/15 of 2024 टीजेएसबी सहकारी बँक लि. विच्छद श्री. सॅम ऑटोमोबायल्व्हान्स आणि इतर ... प्रतिवादी	श्री. डोळस संदीप निमाजी टी/२, तुर्लीन खान चाळ, साईनगाव नगर रोड, आनंद नगर, चांदकोट पश्चिम, मुंबई-४०००८६, प्रतिवादी क्र.३
२.	ARB/TJSB/SPK/18 of 2024 टीजेएसबी सहकारी बँक लि. विच्छद श्री. पवार मधुकर शांताराम आणि इतर ... प्रतिवादी	श्री. पवार मधुकर शांताराम १५०, केवळ पाड, पी. के. रोड, मुलुंड पश्चिम, मुंबई - ४०००८०. आणि साळगा देवी पाड, दादामिया चाळ, साई धाम रोड, मुलुंड (पश्चिम), मुंबई-४०००८०. प्रतिवादी क्र.१
३.	ARB/TJSB/SPK/19 of 2024 टीजेएसबी सहकारी बँक लि. विच्छद श्री. राजेश रामासार लालनम आणि इतर ... प्रतिवादी	श्री. शोभा राम जगताप प्लॉट क्र. २, दत्ता निवास, १०/बी/०२, स्वामी समर्थ मठ, इतिहास कॉलनी, बेलावली, बदनलूर (पश्चिम), ठाणे-४२१५०३. प्रतिवादी क्र.१
४.	ARB/TJSB/SPK/21 of 2024 टीजेएसबी सहकारी बँक लि. विच्छद मेसर्स. सिध्दनाथ ट्रॅडिंग आणि इतर ... प्रतिवादी	श्री. शोभा राम जगताप प्लॉट क्र. २, दत्ता निवास, १०/बी/०२, स्वामी समर्थ मठ, इतिहास कॉलनी, बेलावली, बदनलूर (पश्चिम), ठाणे-४२१५०३. प्रतिवादी क्र.१
५.	ARB/TJSB/SPK/23 of 2024 टीजेएसबी सहकारी बँक लि. विच्छद श्री. राजेश रामासार लालनम आणि इतर ... प्रतिवादी	श्री. शोभा राम जगताप प्लॉट क्र. २, दत्ता निवास, १०/बी/०२, स्वामी समर्थ मठ, इतिहास कॉलनी, बेलावली, बदनलूर (पश्चिम), ठाणे-४२१५०३. प्रतिवादी क्र.१

याद्वारे सूचित करण्यात येत आहे की, वरील नमुद केलेल्या दिनांक, वेळ आणि ठिकाणी तुम्ही उपस्थित न राहिल्यास, लवादी प्रकरणाचा एकतर्फी निकाल घेणित करण्यात येईल. माग्या सही आणि शिक्क्यानिर्णी दि. ११ जुलै, २०२४ रोजी देण्यात आले. द्वारा, टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेड, मास्की आणि बिल्डिंग, अपना बाजारसमोर, जवाहरलाल नेहरू रोड, मुंबई (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र-४०००८०.

सहायरी/- (श्री. सदानवी पी. कुलकर्णी) लवाद

लवादा समक्ष जाहीर सूचना

(बहु-राज्यीय सहकारी बँक कायदा, २००२ च्या कलम ८४ अन्वये)
 द्वारा टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेड, मास्की आणि बिल्डिंग, अपना बाजार समोर, जवाहरलाल नेहरू रोड, मुंबई, महाराष्ट्र-४०००८०.

ज्याअर्धी टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेड, यांनी यादी या नात्याने खाली नमुद केलेले वाद माग्यवाकडे निर्णय देण्याकरिता सोपविले आहेत, त्याअर्धी मी यद्वादे दि.०२ ऑगस्ट, २०२४ रोजी स. ११.३० वाजता वरील पत्र्यावर स्वतः प्रतिवादी किंवा योग्यरित्या सूचना दिलेला लवादी प्रकरणाची संबंधित सर्व आवश्यक प्रसंनची उत्तरे देऊ शकेल असा अधिकृत वकील यांच्या द्वारे माग्या समक्ष उपस्थित राहण्याचे आणि त्यानंतर सादर लवादी प्रकरणातील दाय्यार उतरे देण्याचे आदेश देत आहे.

अ.क्र.	विवादा / प्रकरण क्र.	प्रतिवादी / प्रतिवादीचे नाव आणि पत्ता
१.	ARB/TJSB/SPK/25 of 2024 टीजेएसबी सहकारी बँक लि. विच्छद श्री. कुलकर्णी हरी वासुदेव आणि इतर ... प्रतिवादी	१. श्री. शिंदे स्वाती मिलिंद पी-२०३, कलाकी नौकराळ पावस, तत्वज्ञान विद्यापीठ, जी.पी. रोड, अपना बाजार, ठाणे पश्चिम - ४००६१०. प्रतिवादी क्र.२
२.	श्री. रिसुवड परिणती विद्याहार	७०२, नव विनायक सी.ए.एस., सर्वोदय आश्रम, टाकली, डॉबिबली-४२१२०१. कार्यालयीन पत्ता: (मेसर्स.) अवर कल्वर इन्व्हेस्ट मॅनेजमेंट) २६, कृष्णा अर्णव शिरीष आर्टगॅलरी, तुईसबाडी, ठाणे पश्चिम - ४०० ६०१. प्रतिवादी क्र.३

याद्वारे सूचित करण्यात येत आहे की, वरील नमुद केलेल्या दिनांक, वेळ आणि ठिकाणी तुम्ही उपस्थित न राहिल्यास, लवादी प्रकरणाचा एकतर्फी निकाल घेणित करण्यात येईल. माग्या सही आणि शिक्क्यानिर्णी दि. ११ जुलै, २०२४ रोजी देण्यात आले. द्वारा, टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेड, मास्की आणि बिल्डिंग, अपना बाजारसमोर, जवाहरलाल नेहरू रोड, मुंबई (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र-४०००८०.

सहायरी/- (श्री. सदानवी पी. कुलकर्णी) लवाद

कर्नाटका बँक लि.

मुख्य कार्यालय, मंगळूरु
 सीआयएन: एए०१००००१०१०१२११पीएलसी०११२८.

असेट रिकन्स्ट्रक्शन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्सियल असेट्स् अँड एफोर्मोसिंट ऑफ सिम्ब्युटिटी इंस्टीट्यूट असेट, २००२ महात्मा जवाहरलाल नेहरू सेन्टर (एफोर्मोसिंट) हास, २००२ च्या निष्पत्ती ८(६) आणि ११(१) अन्वये स्थावर मिळकतीच्या मिळकतीकरिता ३-वित्तिय विक्री सूचना.

निष्पत्ती: कर्मचारि आणि संस्थाधाण जनेल्या नावा मिळकतीची व्यवस्था न करण्यवाकत साधनधन करण्यस वेत आहे आणि मिळकतीची केलेली कोणताही व्यवहार खातालि नमुद रकम आणि त्यावरील व्याजकरिता एडलवैस असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेडच्या भागधारिनी राहिल.

२२.०८.२०२४ रोजीस स्थावर मिळकतीची विक्री सूचना

सिम्ब्युटिअरेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्सियल असेट्स् अँड एफोर्मोसिंट ऑफ सिम्ब्युटिटी इंस्टीट्यूट असेट, २००२ महात्मा जवाहरलाल नेहरू सेन्टर (एफोर्मोसिंट) हास, २००२ च्या निष्पत्ती ८(६) आणि ११(१) अन्वये स्थावर मिळकतीच्या मिळकतीकरिता ३-वित्तिय विक्री सूचना.

निष्पत्ती: कर्मचारि आणि संस्थाधाण जनेल्या नावा मिळकतीची व्यवस्था न करण्यवाकत साधनधन करण्यस वेत आहे आणि मिळकतीची केलेली कोणताही व्यवहार खातालि नमुद रकम आणि त्यावरील व्याजकरिता एडलवैस असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेडच्या भागधारिनी राहिल.

अ. क्र.	शाखेचे नाव	कर्जदार/ हस्तांतराचे नाव आणि पत्ता	उत्पत्तीत धर्कीत रु. मध्ये	मिळकतीचे वर्णन	राखीव किंमत इमारा अंमलत रकम (ईअर) रु.	लिलाय वेळ तारीख	देय करिता तपशील ईअर खाते क्र. / आयएएफएससी कोड
१	भाईर (पु) शाखा	(१) श्री. सतीश कुमार के तिवादी, श्री. केदारनाथ राम खेवराव तिवादी, राहतत येथे: दुकान क्र. १४, मोठा पार्क आरएनपी पार्क, जेसल पादल्याक, भांडवर् पुरी, ठाणे - ४०११०५. (२) श्री. दिनेश कुमार के तिवादी, श्री. केदारनाथ तिवादी यांचा मुलगा, राहतत येथे: श्री-३११, अमृत सूरज कॉम्प्लेक्स, केवडीन क्रॉस रोड, नवेंदना नगर, भाईर पुरी, ठाणे - ४०११०५.	रु. २०,६६,११०.४१ (रखे वीस लाख एकावज हजार एको हहा आणि एकापुणवस पैसे मात्र) म्हणजेच रु. १,२८,३१०.५५ अंमलत ओडी खाते क्र. १०६००००१०००३०१ सह ०१.०७.२०२४ पासून पुढील व्याज आणि रु. ११,२१,७१२.७४ अंमलत टाएल खाते क्र. १०६०००१६०००१६०००१ सह २४.०६.२०२४ पासुयेचे पुढील व्याज अधिक वरती पावत्ये.	याच घोडवर्त, ठाणे येथे स्थित, वसलेल्या आणि असलेल्या सव्हे क्र. १५, हिस्ता क्र. १ (एम-सी), अखे क्र. १०, हिस्ता क्र. १ धाक जमिनीच्या भागावरील दुकान क्र. ०१, श्री विभागीय तळ मन्व्यावरील, मिटर अण १५०.६४ चौ. फू. (किंग अण १४.०० चौ. मी.) तसच, रिगु प्लाईवूड फॅब्रिक-२ चो. ऑफ. हाऊ. सोसायटी लि. असा जात सोसायटीमध्ये, हलकेका जमीनी वलच्या जवळ, घोडवर्त, मिग रोड (पुर्व) ना. आणि वि. ठाणे - ४०११०७ चे ते सर्व भाग आणि विभाग, मिळकतीच्या सीमावद्धता: पूर्वतः पुरवण रस्ता, पश्चिमेतः रिगु प्लाईवूड फॅब्रिक १, उत्तरेतः जमीनी नोंद सव्हे हॉटेल, दक्षिणेतः हॉटेल जमीनी.	रु. ५३,३३,०००.००/- रु. ५,३३,३००.००/-	स. ११.१५ ते स. ११.५५ ११.०० पर्यंत रु. १०,०००/-	आरटीजीएस खाते क्रमांक ४१०३५००००००४१०१ कर्नाटक बँक लि., भाईर (पु) शाखा, आयएएफएससी कोड - केएआरबी००००१०६
२	कल्याण पश्चिम शाखा	(१) श्री. वरुणाम नाग पायक, श्री. नाना माण्यवराय यांचा मुलगा, (२) श्री. लता वरुणाम माण्यवराय, दोघेही १ आणि २ राहतत येथे: मातोश्री बंगला, सुनिता कॉलनी, विजय नगर, तिमावण, कल्याण पुरी, ठाणे - ४११३०६	रु. २१,६६,३१०.०० (रखे बावीस लाख सव्हेसह हजारा तीसचे एकोविणस मात्र) अंमलत टाएल खाते क्र. ४२१०००१६०००३६३०१ सह १८.०६.२०२४ पासून पुढील व्याज अधिक पावत्ये.	याच तिमावण, कल्याण पुरी, विल्ला ठाणे येथील सव्हे क्र. ८१, हिस्ता क्र. ३ धाक जमिनीत बांधकामविन जरीसी (दिसाई मॅटिड) मॅटिडच्या जवळ, तिमावण, श्री सत्युकरुपा संकुल २ असा जात इमारतीधीन त्याच मन्व्यावरील मोडमार्ग ८८० चौ. फू. फ्लिंट अण सेव, निवासी प्लॅट क्र. १०३ च्या संदर्भातील ते सर्व भाग आणि विभाग. मिळकतीच्या सीमावद्धता: पूर्वतः साई श्रद्धा इमारत, उत्तरेतः मोकळा प्लॅट, पश्चिमेतः साई आशियाना इमारत, दक्षिणेतः आनीत रस्ता.	रु. ७०,३६,०००.००/- रु. ५,३३,३००.००/-	स. ११.१५ ते स. ११.३० पर्यंत रु. १०,०००/-	आरटीजीएस खाते क्रमांक ४१०३५००००००४१०१ कर्नाटक बँक लि., भाईर (पु) शाखा, आयएएफएससी कोड - केएआरबी००००४१०
३	मुंबई कांठिणी पूर्वे शाखा	(१) श्री. विनेत कुकराम पवार, श्री. कुकराम पवार यांचा मुलगा, पत्ता येथे: प्लॅट क्र. ५०३, सिंग सी, मास्की अवेन्यु, ठाडूर कॉम्प्लेक्स, कांठिणी पुरी, मुंबई ४००१०१. (२) श्री. कल्याण विनेत पवार, श्री. विनेत कुकराम पवार यांची पत्नी (३) श्री. विनायक व्ही. पवार, श्री. विनेत कुकराम पवार यांचा मुलगा, दोघेही १ आणि ३ राहतत येथे: प्लॅट क्र. वी/५०३, मास्की अवेन्यु, १० प्लॅट रस्ता, ठाडूर कॉम्प्लेक्स, कांठिणी पुरी, मुंबई ४००१०१.	रु. ३०,८३,५५१.०० (रखे तीस लाख सव्हेसह हजारा तीसचे एकोविणस मात्र) अंमलत टाएल खाते क्र. ४२१०००१६०००३६३०१ सह ०१.०७.२०२४ पासून पुढील व्याज अधिक देव पावत्ये	सीटीएस क्र. ६५०, ६६०, ६७३, ६७४, ६७५ आणि ६७६, नाग पोंडेर, कांठिणी पुरी, तांदुळा रोडवरील, मुंबई - ४००१०१ धाक जमिनीत बांधकामविन असा नाग, श्रद्धा लिफ्टिंग क्र. ३ चो-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, इमारत क्र. ३४ मधील, मोडमार्ग १३४ चौ. फू. चरुई सेव, डी-विन, वळ मजला, कमरिजलत दुकान क्र. २, मिळकतीच्या सीमावद्धता: पूर्वतः आशिवांद इमारत, उत्तरेतः श्रद्धा टॉवर, पश्चिमेतः रस्ता, दक्षिणेतः वसंत प्राईड.	रु. ७०,३६,०००.००/- रु. ५,३३,३००.००/-	स. ११.१५ ते स. ११.३० पर्यंत रु. १०,०००/-	आरटीजीएस खाते क्रमांक ४१०३५००००००४१०१ कर्नाटक बँक लि., मुंबई संस्थितीयी पूर्वे शाखा, आयएएफएससी कोड - केएआरबी००००४१०

(तारखे मत्तल्या विमोचनकरिता उपलब्ध असलेल्या वेळेच्या संदर्भात अँडकटच्या कलम १३ उपकलम (८) च्या तरतुदीकडे कर्मचारि व गहाणधर्यांचे लक्ष वेधून घेतले जात आहे.)
 विक्रीच्या तपशीलवार अटी आणि शर्तीकरिता कृपया कर्नाटका बँक वेबसाईट म्हणजेच <https://www.karnatakabank.com/auCTION-notice> मधील अँव्हानस नोटिसेस मध्येला अन्यये लिंक चा संदर्भ घ्यावा.
 सदर ई-वित्तिय २२.०८.२०२४ रोजीस <https://bankauctiOns.in/> वर वरील उल्लेखित वेळेस ५ मिनिटांच्या अस्पार्यतीत विस्तारमह घेण्यात येणार आहे.
 इच्छुक बोलादारांनी <https://bankauctiOns.in/> येथे त्यांचे नाव नोंदणीकृत करणे आणि विनामुल्य जुजर आयडी आणि पासवर्ड मिळवणे आवश्यक आहे आणि ऑनलाईन प्रशिज्ञण म्हणजेच ई-वित्तियचे ऑनलाईन प्रशिज्ञण (२१.०८.२०२४ रोजीस तातुदने) सेवापुढावडारत मे. ४ क्लोजर, ६०५ए, ६ या मजला, मैत्रीनगर, अमीरनगर, हेन्रावडार - ५०००३८, हेल्प लाईन: ०१०-२३७०६४००५, मोबाईलन: ८१४२०००९१५, ई-मेल: arji@bankauctiOns.in यांच्याकडून घ्यावे.
 सही/- मुख्य व्यवस्थापक आणि प्राधिकृत अधिकारी, कर्नाटका बँक लि.

कोटक महिन्द्र बँक लिमिटेड

सीआयएन: L65110MH1985PLC038137
 नोंदणीकृत कार्यालय: २७ बीकेसी, सी २७, जी ब्लॉक, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पूर्व), मुंबई - ४०० ०५१
 दरखर्ची: +९१ २२ ६१६६ ०००१ फॅक्स: +९१ २२ ६७१३ २४०३
 वेब साईट: www.kotak.com ईमेल: KotakBank.Secretarial@kotak.com

३० जून २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीचे वित्तिय निष्कर्ष (₹ कोटीमध्ये)

तपशील	स्वतंत्र			एकत्रित		
	३० जून २०२४ रोजी संपलेली तिमाही (अलेखापरीक्षित)	३१ मार्च २०२४ रोजी संपलेले वर्ष (लेखापरीक्षित)	३० जून २०२३ रोजी संपलेली तिमाही (अलेखापरीक्षित)	३० जून २०२४ रोजी संपलेली तिमाही (अलेखापरीक्षित)	३१ मार्च २०२४ रोजी संपलेले वर्ष (लेखापरीक्षित)	३० जून २०२३ रोजी संपलेली तिमाही (अलेखापरीक्षित)
कामकाजापासून एकूण (निव्वळ) उत्पन्न	१५,६७४.१५	५६,०७२.०१	१३,१८३.२६	२५,०७५.८७	९४,२७३.९१	२०,७२३.९१
कारपुर्व निव्वळ नफा/(तोटा) (असाधारण बाबींपूर्वी)	८,१९५.५३	१८,०१३.७२	४,५८५.२६	९,८१०.९९	२३,८६३.३८	५,८८६.४३
कारपुर्व निव्वळ नफा/(तोटा) (असाधारण बाबींनंतर)	८,१९५.५३	१८,०१३.७२	४,५८५.२६	९,८१०.९९	२३,८६३.३८	५,८८६.४३
करोपरान्त निव्वळ नफा/(तोटा) (असाधारण बाबींपूर्वी)	६,४४९.८२	१३,७८३.५८	३,४५२.३०	७,४४८.१६	१८,२१३.२१	४,१५०.१९
करोपरान्त निव्वळ नफा/(तोटा) (असाधारण बाबींनंतर)	६,४४९.८२	१३,७८३.५८	३,४५२.३०	७,४४८.१६	१८,२१३.२१	४,१५०.१९
भरणा झालेले समभाग भांडवल	९९३.९८	९९३.९६	९९३.६१	९९३.९८	९९३.९६	९९३.६१
राखीव (पुनर्मुल्यांकन राखीव आणि अल्पधाराकडे हित वावडून)	९५,६४५.५०*	९५,६४५.५०*	८९,९६६.६७*	१२८,८९८.४४*	१२८,८९८.४४*	११०,७७०.८१*
मासुवीर मिळकत (रु. ५/- प्रत्येकीच्या) प्रतिमभागगास (असाधारण बाबींपूर्वी) (३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या वर्षा व्यतिरिक्त वार्षिकीकृत न केलेले)	३१.४४	६९.१५	१७.३८	३७.४७	९१.४५	२०.८९
सौधीकृत मिळकत (रु. ५/- प्रत्येकीच्या) प्रतिमभागगास (वार्षिकीकृत न केलेले) (असाधारण बाबींपूर्वी)	३१.४४	६९.१५	१७.३८	३७.४७	९१.४५	२०.८९
सदर कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न [कालावधीसाठी (करोपरान्त)नफा/(तोटा) यांच्यासह आणि (करोपरान्त) इतर सर्व समावेशक उत्पन्नासह]	-	-	-	-	-	-
सिम्ब्युटिटी प्रिमियम अकाउंट	२५,२०५.४७	२५,२०१.४७	२५,०८३.२४	-	-	-
नेटवर्थ	१०६,०५४.३९	९६,०६६.१०	८६,४३४.९३	-	-	-
कर्जाची धक्काबाकी	२९,४०२.१३	२८,३६८.१०	२०,४७८.१६	-	-	-
शिल्लक परिवर्तनीय प्राधान्यत: समभाग	NA	NA	NA	-	-	-
रूपा - समभाग गुणोत्तर	०.२८	०.२९	०.२३	-	-	-

* ३१ मार्च २०२३ नुसार
 ** ३१ मार्च २०२४ नुसार

नोंदी

- वर दिलेली माहिती ही सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्कलोजर रिव्हायमेन्ट्स) रेग्युलेशन्स, २०१५ रेग्युलेशन्स ३३ आणि ५२ अन्वये स्टॉक एक्सचेंजसकडे सादर केलेल्या वैसासिक वित्तिय निष्कर्षांच्या तपशीलव नमुन्याचा सारांस आहे. ह्या वित्तिय निष्कर्षांचा संपूर्ण नमुमा स्टॉक एक्सचेंजसच्या वेबसाईटस (www.bseindia.com) आणि www.nseindia.com यांच्यावर आणि त्याचप्रमाणे बँकेची वेबसाईट (<https://www.kotak.com/en/investor-relations/financial-results.html?source=website>) वर देखील उपलब्ध आहे.
- इंड एएस (भारतीय लेखापत्राणे) बँकिंग कंपनीच्या लागू होत नसल्यामुळे, एकूण सर्वसमावेशक उत्पन्न आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न लागू होत नाही.
-